

TERRAFORM MAGNUM LIMITED

Corporate Identity Number: L65990MH1982PLC040684

August 10, 2023

To,
The Manager,
Corporate Service Department
BSE Limited P.J. Towers, Dalal Street,
Mumbai- 400 001

Scrip Code: 506162

Subject: Terraform Magnum Limited: Compliance pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed copies of extract of Un-Audited Financial Results of the Company for the first Quarter ended June 30, 2023 published today in Navshakti (Marathi) newspaper and Free Press Journal (English) newspaper in accordance with Regulation 47 of the Listing Regulations.

We request you to take the above information on record.

Thanking You

Yours Faithfully,
FOR TERRAFORM MAGNUM LIMITED



Mr. Vimal Shah
Director
(DIN: 00716040)

Encl.: As above

OFFICE OF MAHARASHTRA STATE CO-OPERATIVE APPELLATE COURT, MUMBAI
6th Floor, Appellate House, 3, Dinshaw Vachha Road, Churchgate, Mumbai-20, NO/MSCAC/PUBLIC NOTICE/310/2023, Date: 7/8/2023
The Presidential Maharashtra State Co-operative Appellate Court, Mumbai
APPEAL NO. 27 OF 2023
Saisette Catholic CHSL, 42, St. Andrews Road, Bandra West, Mumbai - 400 050.

Appellant
1. Marry Flavia Noronha, Since deceased through legal heirs 1. Brenda Castellino 'Marinette' 52, St. Paul Road, Bandra West, Mumbai - 400 050.
2. Mr. Merchant, Flat No.103,'Marinette' 52, St. Paul Road, Bandra West, Mumbai - 400 050.
3. Mr. Salim Khan, 2nd Floor,'Marinette' 52, St. Paul Road, Bandra West, Mumbai - 400 050.

Respondents
THE ABOVE MENTIONED RESPONDENT
Take Notice that the above mentioned Appellant has filed the above Appeal before this Appellate Court against the decision of Judge Co-op. Court No. II, Mumbai in Case No CC/II/1101/1997, dated 24/04/2023 and that the Appellate Court has fixed for hearing on 4th Day Month September, 2023 at 11.00 a.m. at above address. The Appellate Court will hear it on that day or a subsequent date to which it may be adjourned it after notifying the date on the Notice Board. If you fail to appear, the Appeal may be heard and decided in your absence.
Give under my hand and seal of the Appellate Court, Mumbai

By order,
Sd/-
(Mr. S. K. Thakur)
Registrar,
Maharashtra State Co-operative Appellate Court, Mumbai

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY DINDOSHI (BORIVALI DIVISION) COMMERCIAL SUIT NO. 853 OF 2022

ICICI Bank Ltd.
Through its authorized representative Mr. Rajesh Wankhede, Age 45 Years Father's Name-Chintaman Wankhede, A banking company incorporated and registered under the provisions of the Companies Act, 1956 and a Scheduled Bank within the meaning of the Reserve Bank of India Act, 1943 and having its at ICICI Bank Limited, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara - 390007 and Corporate Office at ICICI Bank Towers, Bandra Kuria Complex, Mumbai-400051 and having branch Office at MIDC Tower, near Trans Trade Centre, Andheri (East), Mumbai-400093

Plaintiff

Mr. Rajiv Bhatia
Father's Name-Lalit Bhatia, Age:-Not known, Having his residential address at Blessing Apt. Room No. 304, Shankar Lane, 3rd Domic Colony, Orlem Malad West, Mumbai-400064

Having his office address at JP Morgan Services India Pvt. Ltd., 8th Floor, Magnus Tower Mini Space, Malad West, Mumbai-400064

Defendant

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before His Honour Judge SMT S.S. TODKAR presiding in the Court Room No.3 on 28.08.2023 at 11 O'clock in the forenoon by the above-named Defendants for the following reliefs:-
(a) that this Hon'ble Court be pleased to pass decree against the defendant and directing defendant to pay an aggregate sum of Rs. 4,78,692.66/- (Rupees Four Lakh Seventy Eight Thousand Six Hundred Ninety Two and Sixty Six Paise Only) is due and payable as on 23rd February, 2021 to the Plaintiff being the amount due from the Defendants as per Statement of Account at Exhibit D together with interest @29.88% p.a. at the contractual rate from the date of filing the Suit till payment and/or realization;
(b) Costs of this suit be provided for;
(c) Any other or further relief as may be deemed fit and proper in the circumstances of the case be granted.
Dated this 26th day of July, 2023
For Registrar
City Civil Court, Dindoshi

Sealer Mr/Messrs Advocate for the plaintiff /s ADVOCATES, 2nd Floor, Darabshaw House, Shoporji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai- 400001 To Mr. RAJIV BHATIA

MUMBAI SLUM IMPROVEMENT BOARD
A REGIONAL UNIT OF (MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY.)

Tel. No. 022-66405432, E-mail - eewest.msib@mhada.gov.in
Ref. No. EE/West/MSIB / e-Tender / 69 / 2023-24

e-TENDER NOTICE No. 69

Executive Engineer (West) Division, Mumbai Slum Improvement Board, (Unit of MHADA) Room No. 537, 4th Floor, Griha Nirman Bhavan, Bandra (East), Mumbai-400 051 Phone Number (022) 66405432 is calling e-Tender for the 21 number of works in the form of B1 (Percentage Rate) from Labour Co.op. Societies registered with DDR-II, West Suburb, Mumbai, via online e-tendering system. Tender Documents shall be available & can be downloaded from Government of Maharashtra portal <https://mahatenders.gov.in>, Bidding documents can be loaded on the website. The tender schedule as follows.

| Sr. No. | Stage Dese. | Date of time period | Sr. No. | Stage Dese. | Date of time period |
|---------|-----------------------|----------------------------|---------|--------------------|-----------------------------|
| 1 | Documents sale start | 13/08/2023 10.30 am | 2 | Documents sale end | 27/08/2023 6.15 pm. |
| 3 | Technical bid opening | 31/08/2023 10.30 am onward | 4 | Price bid opening | 01/09/2023 10.30 am. onward |

The Competent Authority reserves the right to reject any or all the tenders without assigning any reason thereof Conditional offers will not be accepted.
Note. 1 Please refer detailed tender notice on website.
Note. 2 Corrigendum / Amendments if any can be published only on the website.

MHADA - Leading Housing Authority in the Nation
CPRO/A/529

Sd/-
Executive Engineer (W)
M S I B Board, Mumbai

SVC CO-OPERATIVE BANK LTD.
RECOVERY DEPARTMENT
SVC TOWER, JAWAHARLAL NEHRU ROAD, VAKOLA, SANTACRUZ EAST, MUMBAI: 400 055. Tel. No: 71999757/9199986/983/928/971.

GOLD LOAN AUCTION NOTICE ON 'AS IS WHERE IS & WHATEVER THERE IS BASIS'.

The below mentioned Borrower has been issued demand notices to pay their outstanding amounts towards the Term Loan/Overdraft facility against pledge of Gold Ornaments availed by them from SVC Co-operative Bank Ltd., Panvel, Nallasopara West and Goregaon Filmcity Road Branches. Since the Borrower has failed to repay his/their dues under the said Facility, we are constrained to conduct an auction of pledged Gold Ornaments on the dates as mentioned below. In the event any surplus amount is realised from this auction after deducting entire outstanding plus legal and other incidental charges, the same will be refunded to the concerned Borrower and if there is a deficit post the auction, the balance amount shall be recovered from the Borrower through appropriate legal proceedings. The Bank reserves the right to change/Cancel the Auction Date without any further notice.

| Loan Ac No. | Branch Name | Borrower Name | Reserve Price (Rs.) | Inspection & Auction Date and Time | Venue of Inspection and Auction |
|-------------|-------------------------|---------------------------|-----------------------------------|--|---|
| TL/ BL/172 | Panvel - Navi Mumbai | Mr. Ajay Prakash Jangam | 2,48,000/- plus GST as applicable | 05.09.2023 Inspection-10.30 A.M to 11.00 A.M., Auction-2.30 P.M. | SVC Co-operative Bank Ltd., Panvel Branch. Plot No.75, Shop No. 1 to 4, Sneh Building, Swami Nityanand Marg, Near Sahastabudhe Hospital, Old Panvel, Navi Mumbai-410206. Phone: 9820469532/9930469534 |
| TL/ BL/175 | Panvel - Navi Mumbai | Mr. Ajay Prakash Jangam | 98,000/- plus GST as applicable | 05.09.2023 Inspection-11.00 A.M to 11.30 A.M., Auction-2.30 P.M. | SVC Co-operative Bank Ltd., Panvel Branch. Plot No.75, Shop No.1 to 4, Sneh Building, Swami Nityanand Marg, Near Sahastabudhe Hospital, Old Panvel, Navi Mumbai-410206. Phone: 9820469532/9930469534 |
| TL/ BL/197 | Panvel - Navi Mumbai | Mr. Ajay Prakash Jangam | 2,87,000/- plus GST as applicable | 05.09.2023 Inspection-10.30 A.M to 12.00 P.M., Auction-2.30 P.M. | SVC Co-operative Bank Ltd., Panvel Branch. Plot No.75, Shop No.1 to 4, Sneh Building, Swami Nityanand Marg, Near Sahastabudhe Hospital, Old Panvel, Navi Mumbai-410206. Phone: 9820469532/9930469534 |
| TL/ BL/198 | Panvel - Navi Mumbai | Mr. Ajay Prakash Jangam | 3,02,000/- plus GST as applicable | 05.09.2023 Inspection-12.00 P.M to 1.30 P.M., Auction-2.30 P.M. | SVC Co-operative Bank Ltd., Panvel Branch. Plot No.75, Shop No.1 to 4, Sneh Building, Swami Nityanand Marg, Near Sahastabudhe Hospital, Old Panvel, Navi Mumbai-410206. Phone: 9820469532/9930469534 |
| TL/ BL/202 | Panvel - Navi Mumbai | Mr. Ajay Prakash Jangam | 2,08,000/- plus GST as applicable | 05.09.2023 Inspection-12.00 P.M to 1.00 P.M., Auction-2.30 P.M. | SVC Co-operative Bank Ltd., Panvel Branch. Plot No.75, Shop No.1 to 4, Sneh Building, Swami Nityanand Marg, Near Sahastabudhe Hospital, Old Panvel, Navi Mumbai-410206. Phone: 9820469532/9930469534 |
| TL/ BL/660 | Nallasopara West | Mr. Nitin Kantilal Mistry | 77,000/- plus GST as applicable | 02.09.2023 Inspection-12.00 P.M to 1.00 P.M., Auction-2.30 P.M. | SVC Co-operative Bank Ltd., Nallasopara West Branch. Shop No. 1-21, Rajhans Complex CHS, Shripastha, 2nd Road, Nallasopara West 401203, Palghar. Phone: 7028017114/ 7028017115 |
| TL/ BL/205 | Goregaon Film City Road | Mr. Bobba Shivram Ankaiya | 2,45,000/- plus GST as applicable | 08.09.2023 Inspection-1.00 P.M to 2.30 P.M., Auction-2.30 P.M. | SVC Co-operative Bank Ltd., Goregaon Film City Road Branch. Shop No. 1-3, Ground Floor, Satellite Garden C-2 Phase 2, Film City Road, Goregaon (E), Mumbai - 400063. Phone: 8433734800 / 8433734900 |

Terms and Conditions

- Sale is strictly subject to the terms and conditions incorporated in this advertisement and the prescribed Tender Form. Details of the Gold Items/Articles and Tender Form can be obtained at the time of inspection or from the Corporate Office of the Bank during office timings.
- Sealed Tenders, in the prescribed Tender Form only should be deposited along with D.D./P.O. drawn on a Scheduled Bank/Public Sector Bank, favoring SVC Co-operative Bank Ltd., payable at Mumbai with an EMD of 10% of the offer amount of Rs. 1000/- in favour of SVC Co-operative Bank Ltd., being Non-refundable Tender fee in the 'Tender Box' kept at Panvel, Nallasopara West and Goregaon Filmcity Road Branches for their respective loan accounts at the above addresses. The balance bid amount to be paid within 3 days from the date of auction to complete the sale formalities, failing which E.M.D. amount shall stand forfeited and will not be refunded to the Bidder. Gold Ornaments will be released once entire sale amount is received.
- The respective Tenderers, Borrower or Owner of the Ornaments or their representatives may remain present at the time of opening of tenders. The offerers will have an opportunity to increase their offers at that time. They are, therefore, advised to remain present themselves or through their duly authorized representative. The Borrower and/or the Owner of the Ornaments may, if so desired, give his/her/their or sponsor the best possible valid offer for the Gold Ornaments offered for sale provided they follow the requirements at point 2 above.
- The Purchaser should properly conduct inspection of the Gold Ornaments before submitting the bid & the Bank shall not be held liable for the purity of the Gold Ornaments.
- The Bank reserves its right to accept or reject any or all offers without assigning any reason(s) and in case all the offers are rejected, either to hold negotiations with any of the tenderers/bidders or to sell the gold items/articles through private treaty/negotiations with any of the tenderers/bidders or through other party/parties.
- Disputes, if any, shall be within the jurisdiction of Mumbai Courts only.
- Interested parties may visit the above mentioned respective Branch of SVC Co-operative Bank Ltd. with their self attested PAN Card, Aadhar Card along with a photograph, valid Photo Identity Proof and Address Proof on the Auction Date as per time indicated above.

Sd/-
Senior Manager & Authorised Officer
SVC Co-operative Bank Ltd.

Place : Mumbai
Date : 10/08/2023

IN THE MUMBAI DEBT RECOVERY TRIBUNAL NO.II
3rd floor MTNL Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai-400005
ORIGINAL APPLICATION NO. 270 OF 2020 Exh-12
Union Bank Of IndiaApplicant

Versus
M/s. Aarish Enterprises (Through its Proprietor Mr. Abdul Sattar Karim Sayed) & Ors.....Defendants

Whereas, this OA/270/2020 has been filed by the Applicant Union Bank of India and served Defendant No. 3 by Speed Post and Defendant Nos. 1 & 2 by paper publication.

Whereas due to the merger of Corporation Bank with Union Bank of India, the applicant bank has been allowed to amend this O.A. and amendment has been carried out in this O.A. accordingly.

Whereas, the applicant bank has also been allowed to file CAOD (Claim Affidavit of Original Documents) and it has been filed on record accordingly.

Whereas, the service of amended O.A. could not be effected in the ordinary manner and whereas the application for substituted service has been allowed by this Tribunal.

Therefore, you are required to remain present in person or through an Advocate to defend your case on 03/10/2023 at 11:00 A.M. before this Tribunal, failing which appropriate order may be passed in the matter.

Given under my hand and the seal of the Tribunal on this 20 day of July 2023

Registrar
Debts Recovery Tribunal No.2
Mumbai

Note:- Strike out whichever is not applicable
Name & Address of the Defendants
1. M/s. Aarish Enterprises (Through its Proprietor Mr. Abdul Sattar Karim Sayed), Room No. 591, N Line, D Sector, Cheela - Camp, Trombay, Mumbai - 400 088
2. Mr. Abdul Sattar Karim Sayed), Room No. 591, N Line, D Sector, Cheela - Camp, Trombay, Mumbai - 400 088, Room No.16, G-Line, C-Sector, New Janta Colony, V N Purva Marg, Chita Camp, Mumbai-400 088

PUBLIC NOTICE

PLEASE TAKE NOTICE that we are investigating the right, title and interest of Daswani Co-operative Housing Society Ltd. (Owners), in respect of the Property more particularly described in the schedule hereunder written ("said property") as the said Society at its SGM held on 2nd July, 2023 resolved to grant redevelopment rights in respect of the said Property to our client M/S Disha Construction.

Any person/entity having or claiming any share, right, title, claim, objection, benefit, against or to the said property described in the Schedule hereunder written either by way of inheritance, share, sale, mortgage, charge, trust, loans, exchange, gift, lease, sub-lease, lien, license, possession, right of pre-emption, statutory attachment or encumbrance or any other arrangement or any other agreement of any nature whatsoever or other disposition or under any decree, order or award passed or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned to the undersigned along with supporting documentary evidence duly notarised at our address at 2nd Floor, Rajabhadur Mansion, 28, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-400 023 within a period of 10 (ten) days from the date hereof failing which, any and all the claims and/or demands or objections if any, shall be deemed to have been waived and abandoned for which neither we nor our client will be responsible.

SCHEDULE OF THE PROPERTY
All that piece and parcel of land bearing CTS No. 831/13 being Plot No.143/5/B admeasuring 2970 square meters or thereabouts together with the building "Daswani Apartments" standing thereon situate at Convent Avenue, 4 Bunglows Road, Andheri (W), in Village Ambivali, Taluka Andheri in Mumbai Suburban District.

FOR PRAVIN MEHTA AND MITHI & CO.
KALPESH MEHTA (PARTNER)

Place : Mumbai Date : 10.08.2023

PUBLIC NOTICE
DUE ON 11/09/2023 or thereafter.
IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
Civil Application No. 3702 of 2014 IN First Appeal Stamp No.33372 of 2013
Judge, City Civil Court, Dindoshi, Borivali Division, Mumbai. S.C. SUIT NO.2372 OF 2009.
SHRI.RAJIV KASHYAP AND ANR. Through Advocate ANSARI ASGGAR KALIM. Versus APPELLANT ACME ENGINEERING CORPORATION AND ORS. RESPONDENTS
TO R.NO.3/RAT:
M/S.KRISHNA SUPREME DEVELOPERS, R/AT NEXT TO KRISHNA VIHAR, BEHIND TATA COMPOUND, S.V. ROAD, VILE PARLE (WEST), MUMBAI - 400056.
Applicant has made an application to this court as mentioned in the copy of the Civil Application.
Delay caused in preferring First Appeal may be condoned etc.
The said application came up for hearing in the court on the 31/01/2019 and as ordered therein, you are given notice that this application shall be placed on board for first hearing/final disposal (order) in this court on the 11/09/2023 or thereafter on any day after 14 (fourteen) days from the date of receipt of this notice by you. At that time, you, either in person or through your advocate of this court, appear in this court and show cause as to why the order as per the application of the applicant should not be passed.
If you fail to appear and show cause as aforesaid, order as per application of the applicant or as may be deemed fit and proper will be passed.
Witness SHRI.NARESH H. PATIL & SHRI.NITIN JAMODAR (ACTING), Chief Justice, at BomJay aforesaid this 31st day of January, 2019 & 10th day of July, 2023.
By Order Of The Court
For Deputy Registrar

CITY UNION BANK LIMITED
Credit Recovery and Management Department
Administrative Office : No. 24-B, Gandhi Nagar, Kumbakonam - 612 001. E-Mail id : crmd@cityunionbank.in. Ph : 0435-2432322, Fax : 0435-2431746

RE-TENDER-CUM-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002

The following property/properties mortgaged to City Union Bank Limited will be sold in Re-Tender-cum-Public Auction by the Authorised Officer of the Bank, under Rule 8 (6) & 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, under the SARFAESI Act, 2002, for recovery of a sum of Rs. 26,56,458/- (Rupees Twenty Six Lakh Fifty Six Thousand Four Hundred and Fifty Eight only) as on 31-05-2023 together with further interest to be charged from 01-06-2023 onwards, other expenses and any other dues to the bank by the borrowers / guarantors No.1) M/s. S.D. Sonar & Co., Plot No. 11, Industrial Area, Next to Sunrise Compound, Khemani, Uthanasgar, District Thane, No.2) Mr. Harish Kumar S. Sonar, S/o. Sarju Dilo Sonar, Room No.16, Marhal Pada, Varap, Kalyan Murbad Road, New Central Auro Garage, Kalyan, District Thane, No.3) Mrs. Jyoti Harish Sonar, W/o. Harish Kumar S. Sonar, Room No.16, Marhal Pada, Varap, Kalyan Murbad Road, New Central Auro Garage, Kalyan, District Thane.

Note : That our 270-Mumbai - Kalyan Branch has also extended financial assistance (CREDIT CARD AGAINST LOAN-5121200200941) dated 25-04-2018 requested by No.2 of you for the facility for a total of Rs. 1,00,000/- and the balance outstanding as on 31-05-2023 is Rs.1,81,445/- (Rupees One Lakh Eighty One Thousand Four Hundred and Forty Five only).

Immovable Property Mortgaged to our Bank (Property Owned by Mr. Harish Kumar S. Sonar, S/o. Sarju Dilo Sonar)
Name & Address of the Defendants
Flat No.312, on the Third Floor, admeasuring 390 Sq.ft., Carpet Area in the A Wing of Building Known as "HARI OM PARADISE" Village Varap, Taluka Kalyan, Dist Thane, lying and being at Survey No.10, Hissa No.1/B, in the Revenue Village Varap, Taluka Kalyan and District Thane, within the Registration Sub-District Kalyan, District Thane, and within the limits of Grampanchayat Varap and bounded as follows: East : Boundary of Kamble Village, West : Remaining property of S.No.10/1B, South : Property owned by Smt.Rajeesvaree Rai, North : Kalyan - Murbad Road.

Reserve Price : Rs.12,00,000/- (Rupees Twelve Lakh only)

RE-AUCTION DETAILS

| Date of Re-Tender-cum-Auction Sale | Venue |
|------------------------------------|--|
| 05-09-2023 | City Union Bank Limited, Mumbai-Kalyan Branch, No.1-E, Ramakrishna Nagar, Murbad Road, Kalyan West, Mumbai - 421304. Telephone No.0251-2203222, Cell No. 9325054252. |

Terms and Conditions of Re-Tender-cum-Auction Sale :
(1) The intending bidders should be present in person for the auction and participate personally and give a declaration in writing to the effect that he/she is bidding for himself / herself. (2) The intending bidders may obtain the Tender Forms from The Manager, City Union Bank Limited, Mumbai-Kalyan Branch, No.1-E, Ramakrishna Nagar, Murbad Road, Kalyan West, Mumbai - 421304. (3) The intending bidders should submit their bids only in the 'Tender Form' prescribed in sealed envelopes addressed to The Authorised Officer, City Union Bank Ltd. together with a Pay Order / Demand Draft for an EMD of 10% of the Reserve Price, drawn in favour of "City Union Bank Ltd.", or on before 12.00 Noon on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. (4) For inspection of the property and other particulars, the intending purchaser may contact Telephone No.0251-2203222, Cell No. 9325054252. (5) The properties are sold on "As-is-where-is", "As-is-what-is" and "whatever-there-is" basis. (6) The sealed tenders will be opened in the presence of the intending bidders at 01.00 p.m. on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. (7) In general the sale will be by way of closed tenders, the Authorised Officer may, at his sole discretion, conduct an Open Auction among the interested bidders who desire to quote a bid higher than the one received in the closed tender process, and in such an event, the sale shall be conferred on the person making highest bid. The sale, however, is subject to confirmation of City Union Bank Limited. (8) The successful bidder shall have to pay 25% (inclusive of EMD paid) of the sale amount immediately on completion of sale and the balance amount of 75% within 15 days from the date of confirmation of sale, failing which the initial deposit of 25% shall be forfeited. (9) The Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful purchaser only after receipt of the entire sale consideration within the time limit stipulated herein. (10) The successful purchaser shall bear the charges/fees payable for conveyance, such as stamp duty, registration fee etc., as applicable under law. (11) The successful bidder should pay the statutory dues (lawful house tax, electricity charges and other dues), TDS, GST if any, due to Government, Government Undertaking and local bodies. (12) The Authorised Officer shall have all the powers to accept or reject the bids or postpone or cancel the sale without assigning any reason whatsoever.

Place : Kumbakonam, Date : 08-08-2023
Regd. Office : 149, T.S.R. (Big) Street, Kumbakonam, Thanjavur District, Tamil Nadu - 612 001, CIN - L65110TN1904PLC001287, Telephone No. 0435-2402322, Fax : 0435-2431746, Website : www.cityunionbank.com

KAIRA CAN COMPANY LIMITED
CIN : L28129MH1962PLC012289

Regd. Office : Ion House, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai 400 011, India.
Telephone : 6660 8711 / 13 / 14 Fax : 91-022 6663 4001
e mail : companysecretary@kairacan.com website : www.kairacan.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

| Sr. No. | Particulars | Quarter ended | | | | Year ended |
|---------|---|-----------------------|---------------------|-----------------------|---------------------|------------|
| | | 30-Jun-23 (Unaudited) | 31-Mar-23 (Audited) | 30-Jun-22 (Unaudited) | 31-Mar-23 (Audited) | |
| 1 | Total Income | 6,592.59 | 5,881.86 | 8,652.81 | 25,462.62 | |
| 2 | Net Profit for the period (before Tax, Exceptional Items) | 208.70 | 217.94 | 664.88 | 1,143.98 | |
| 3 | Net Profit for the period before tax (after Exceptional Items) | 208.70 | 217.94 | 664.88 | 1,143.98 | |
| 4 | Net Profit for the period after tax (after Exceptional Items) | 153.54 | 139.00 | 479.34 | 803.99 | |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 155.60 | 146.70 | 471.69 | 800.74 | |
| 6 | Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each) | 92.21 | 92.21 | 92.21 | 92.21 | |
| 7 | Basic and Diluted Earnings per Share (of Rs. 10/- each) | | | | | |
| | - Basic (In Rs.) | 16.65 | 15.07 | 51.98 | 87.19 | |
| | - Diluted (In Rs.) | 16.65 | 15.07 | 51.98 | 87.19 | |

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange Under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com/corporates) and on the Company website (URL: <http://www.kairacan.com/DownloadKairaCan.aspx?FileType=Financial>).
2. There were no exceptional and extraordinary items during the quarter ended June 30, 2023.

Sd/-
A. B. Kulkarni
Managing Director
D.I.No. 01605886

RAP MEDIA LIMITED
CIN : L65900MH19APLC004098
Regd. Office: Arora House, 16, Golf Link, Union Park, Khar (West), Mumbai 400052.
Website: <http://www.rapmediatd.com> in BSE website: www.bseindia.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

| Sr. No. | Particulars | Quarter Ended | | | | Year Ended |
|---------|---|----------------|----------------|----------------|----------------|------------|
| | | 30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022 | 31.03.2023 | |
| | | 1 | 2 | 3 | 4 | |
| I | INCOME FROM OPERATIONS | | | | | |
| II | (a) Revenue from operations | - | - | - | - | |
| | (b) Other income | 0.36 | 0.10 | 0.68 | 0.10 | |
| | Total Income from Operations (net) | 0.36 | 0.10 | 0.68 | 0.10 | |
| III | Expenses | | | | | |
| (a) | Consumption of Raw Material | - | - | - | - | |
| (b) | Purchase of Stock in Trade | - | - | - | - | |
| (c) | Change in Inventories of finished goods / work in progress and stock in trade | - | - | - | - | |
| (d) | Employees Benefit Cost | 3.80 | 4.62 | 3.53 | 16.69 | |
| (e) | Depreciation & amortisation expenses | 6.28 | 18.91 | 6.22 | 25.13 | |
| (f) | Finance Cost | - | 33.28 | 0.18 | 33.63 | |
| (g) | Other Expenses | 14.94 | (16.43) | 6.91 | 0.36 | |
| | Total Expenses | 25.02 | 40.39 | 16.84 | 75.82 | |
| IV | Profit/(Loss) before exceptional and extraordinary items and tax (III-IV) | (24.66) | (40.29) | (16.16) | (75.72) | |
| V | Exceptional Items | - | - | - | - | |
| VII | Profit/(Loss) before extraordinary items and tax (V-VI) | (24.66) | (40.29) | (16.16) | (75.72) | |
| VIII | Profit before tax (VII-VIII) | (24.66) | (40.29) | (16.16) | (75.72) | |
| IX | Tax expense | - | - | - | - | |
| | (i) Current tax | - | - | - | - | |
| | (ii) Deferred Tax | - | - | - | 7.53 | |
| X | Profit (Loss) for the period from continuing operations (IX-X) | (24.66) | (40.29) | (16.16) | (83.25) | |
| XI | Profit/(loss) from discontinuing operations | - | - | - | - | |
| XII | Tax expense of discontinuing operations | - | - | - | - | |
| XIII | Profit/(loss) from Discontinuing operations (after tax) (XII-XIII) | - | - | - | - | |
| XIV | Profit (Loss) for the period (X+XIV) | (24.66) | (40.29) | (16.16) | (83.25) | |
| XV | Other Comprehensive Income | | | | | |
| | A) Items that will not be reclassified to profit or loss | - | - | - | - | |
| | (i) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss | - | - | - | (1.51) | |
| | B) Items that will not be reclassified to profit or loss | - | - | - | - | |
| | (i) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss | - | - | - | - | |
| XVI | Total Comprehensive Income for the period (comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period) | (24.66) | (40.29) | (16.16) | (84.76) | |
| XVII | Earning Per Share (EPS) | | | | | |
| | Basic | (0.42) | (0.69) | (0.27) | (1.42) | |
| | Diluted | (0.42) | (0.69) | (0.27) | (1.42) | |

Notes:
1. The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of Board of Directors held on 9th August, 2023 in terms of SEBI circular CIR/CFD/CM/56/2016 dated 28th May 2016, the Company declares that the statutory auditors have issued Limited Review Report with an unmodified opinion.
2. The Company is engaged primarily in the business of renting of property, which constitutes single reportable segment. Accordingly, the Company is single segment company in accordance with Ind-AS 108 "Operating Segments"
3. The Company has also regrouped/rearranged previous year's figures wherever necessary.

By order of the Board of Directors
For Rap Media Limited
Sd/-
Rupinder Singh Arora
Managing Director
DIN:-00043968

मराठी मनाचा आवाज
नवशक्ति
www.navshakti.co.in

JETKING INFOTRAIN LIMITED
CIN:L72100MH1983PLC127133
REGD. OFFICE : 434, FLOOR - 4, BUSSA UDYOG BHAVAN, TOKERSEY JIVRAJ ROAD, SEWREE (WEST), MUMBAI - 400 015.

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

The spirit of Mumbai is now 94 years old! FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेड (समापनातीत) परिसमापक: श्री. संतु टोरे

देराफॉर्म मॉनम लिमिटेड नोंद. कार्यालय: गोवर्धन कॉलोनी, प. वि. १३०, १३३ भाजला, एकराई नगर, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

महाराष्ट्र शासन पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर वसई विरार अल्प मुदतीची ई-निविदा

देराफॉर्म मॉनम लिमिटेड नोंद. कार्यालय: गोवर्धन कॉलोनी, प. वि. १३०, १३३ भाजला, एकराई नगर, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

संसद टीव्हीचे राहुल गांधी यांच्या भाषणावर लक्ष कमी नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केलेल्या भाषणावर संसद टीव्ही या वाहिनीने फारसे लक्ष दिले आहे, असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

विक्री सूचना फायरस्टर डायमंड इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकाशातील परिसमापक आयबीआय अय. क्र. १४४-बी, १४४ भाजला, मिलन कोर्ट, नर्मन पॉइंट, मुंबई

ICICI Home Finance नोंदणीकृत कार्यालय: आयबीआयअय होम फायनन्स कंपनी लिमिटेड, आयबीआयअय आय एफएसीसी टॉवर, अंधेरी कुलावडी, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९, इंडिया

बृहन्मुंबई महानगरपालिका जाहीर सूचना यादारे सूचना देण्यात येते की, मे. टाऊर इस्टेट डेव्हलपमेंट प्रा. लि. च्या संचालक श्री. विरेंद्रकुमार एस. सिंग येथे खालील परिशिष्टात स्वित्स्टर वर्णन लिहिलेल्या गाव पोइसर च्या सी.टी.एस. क्र. ७६०/बी (भाग) शी संलग्न सर्व्हे क्र. २०, २२, ५९, ६१ आणि ६३ धारक जमिनीचे मालक यांनी 'आर/दक्षिण' वॉर्ड च्या मंजूर विकासा आराखडा २०३४ नुसार सध्याच्या १३.४० मी. रूंद डी. पी. रोड ने बाधीत होत असलेल्या याखाली लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे विवर्णित बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे विना शुल्क आणि बोजापासून प्रवेश रेंयुलेशन फॉर प्रॉपर्टी, २०३४ च्या रेंयुलेशन क्र. ३२ च्या तरतुदीनुसार विकासा अधिकाार प्रमाणपत्र च्या स्वरुपात विकासा अधिकाारच्या हस्तांतरणाच्या (टी.डी.आर.) मंजुरीसाठी अर्ज सादर केला आहे.

ION EXCHANGE Refreshing the Planet आयएफएक्स (इंडिया) लिमिटेड सीआयएस: एलए४९९९एफएक्स९९ एपीएलसी९९२५८ नोंदणीकृत कार्यालय: आर हाउस, डॉ. ई. मोरेस रोड, महालाक्ष्मी, मुंबई - ४०० ०११